

eines der *Saptarshi* im 11ten *Manvantara* HARIV. 477. N. pr. eines *Gandharva*(?) MBH. 2, 303, wo jedoch सुमनस्तरूपः viell. als ein Wort zu fassen ist. — 3) f. द्वा॑ a) N. verschiedener Pflanzen: *eine best. Gemüsepflanze* Suçra. 4, 219, 19. *Aloe perfoliata Lin.* RÄGÄN. im ÇKDRA. NIGH. PR. = तरुणी *Rosa glandulifera Roxb.* NIGH. PR. = दत्ती RÄGÄN. *eine best. Blume*, = सहा, कुमारो, गन्धाबा, चारुकेशरा u. s. w. ebend. — b) *ein best. Parfum*, vulg. चीडा RÄGÄN. — 4) n. a) *Knorpel* (vollständig तरुणास्त्रिय) Suçra. 4, 35, 1. 339, 16. 2, 370, 2. कटीक० *ein best. Theil des Hüftknochens*, *Hüftgelenk* 1, 345, 9. 346, 9. 350, 3. — b) *Schössling*: कुश० KITI. Ça. 5, 1, 29. 2, 15. 6, 1, 12. 7, 2, 10. PAR. GRB. 2, 1. — Vgl. तलुन्. तरुणक (von तरुण) 1) m. N. pr. eines Schlangendämons MBH. 1, 2160. — 2) n. *Schössling*: दर्म० AIT. BA. 7, 33. ÇAT. BA. 3, 1, 2, 7. 4, 1, 21. 6, 4, 10. ĀÇV. GRB. 4, 6. तरुणपीतिका (त० + पी०) f. *rother Arsenik* NIGH. PR. तरुणाभास (त० + आभास) m. *eine Gurkenart* NIGH. PR. तरुणाय० (von तरुण), तरुणापते *jung* —, *frisch werden*: उद्भवरसं पीता वृद्धा इषि तरुणापते Suçra. 2, 136, 1. HARIV. 4743. *jung* —, *frisch bleiben*: चतुःश्चेत्रे च जीर्णेते तज्जैका तरुणापते PAÑKAT. V, 15. BHARTA. 3, 9. तरुणिमन् (wie eben) m. *das jugendliche Alter* KATH. 36, 5. तरुणीकटानमाल (त० - क० + माला) m. N. einer Pflanze, = तिलक RÄGÄN. im ÇKDRA. Unter *तिलक* wird nach BHĀVAPR. तरुणीकटानकाम m. als Synonym aufgeführt. तरुतर् (von 1. तर्) nom. ag. P. 7, 2, 34. 1) *überwindend, gewinnend; Sieger*: स वाऽप्यविद्विरस्तु तरुता RV. 4, 27, 9. 129, 2. नास्य वर्ता न तरुता महाधने 40, 8. 6, 66, 8. स्पृधाम् 1, 119, 10. 8, 1, 21. 46, 9. पृत्नानाम् 89, 1. — 2) *fordernd, zur Eile treibend* NIR. 10, 28. रथानाम् RV. 10, 178, 1. — Vgl. तरितर्, तरीतर्, तदतर्. तरुता (von तर्) f. *der Zustand eines Baumes, das Baum-Sein* MÄRK. P. 31, 9. तरुतूलिका (तर् + तू०) f. *eine Art Vampyr* HÄU. 185. तरुदूलिका v. I. ÇKDRA. WILS. — Vgl. वातुलि. तरुत्र (von 1. तर्) adj. *hinaüberbringend, rettend; zum Sieg führend, überwindend; Siegreich* RV. 1, 117, 9. सुक्ष्मा तरुत्रो अन्यस्ति कृष्टि० 4, 21, 2. यस्यानूना गर्भीरा महा उत्तरस्तरुत्राः। दृष्टुष्टुतः प्रूरसातै॒ 8, 16, 4. AGNI 6, 1, 11. Indra 1, 174, 1. 2, 11, 15. 3, 30, 3. 6, 17, 2. 26, 2. 72, 5. 10, 47, 4. तरुदूलिका s. u. तरुतूलिका. तरुनव (तर् + नव) m. *Dorn (Baumnagel)* HÄU. 91. तरुभूत् (तर् + भूत्) m. *eine best. Schmarotzerpflanze, Vanda Roxburghii R. Br.* RÄGÄN. NIGH. PR. — Vgl. तरुरुहा, तरुरोक्तिणी, तरुस्या. तरुमग (तर् + मग) m. *Affe* ÇABDAR. im ÇKDRA. तरुराग (तर् + राग) *ein junger Schoss* HÄU. 91. m. WILS. n. ÇKDRA. तरुराज (तर् + राज) m. *der König der Bäume, die Fächerpalme* RÄGÄN. im ÇKDRA. — Vgl. तपाराज. तरुराजन् (तर् + राजन्) m. *der König der Bäume, Beiw. des Parigata* HARIV. 7153. sg. तरुरुहा (तर् + रुहा) und तरुरोक्तिणी (तर् + रो०) f. = तरुभूत् RÄGÄN. im ÇKDRA. NIGH. PR. तरुवल्ली (तर् + वल्ली) f. *eine best. Pflanze (s. पर्फटी)* RÄGÄN. im ÇKDRA.

तरुशै (von तरु) adj. *baumreich gaṇa लोमादि* zu P. 5, 2, 100. तरुशायिन् (तरु + शा०) m. *Vogel (auf Bäumen schlafend)* HÄU. 36. तरुष (von 1. तर्) 1) m. *Bekämpfer, Ueberwinder*: श्रव्यः पृस्यात्रस्य तरुषः RV. 6, 13, 3. 10, 115, 5. — 2) f. द्वि॑ siegreicher Kampf: कुरोप्यर्पत्तरुषार्द्वस्युः SV. 1, 4, 1, 4, 5. तरुषाऽत् s. u. तरुवाऽत्. तरुष्य (von तरुस्), तरुष्यते *bekämpfen* NAIG. 4, 2. NIR. 5, 2. वं त्रूप॒ तरुष्यतः RV. 8, 88, 5. तरुस् (von 1. तर्) n. 1) *Kampf*: तनूचा तरुषि यत्कृष्वैते RV. 6, 25, 4. — 2) *Ueberlegenheit*: क्रता दत्तस्य तरुषो विद्यमणि देवासौ श्रियं द्वन्यत्त चित्तिः RV. 3, 2, 3. दुर्यानासुत्तरूप ऋज्ञते नृ 1, 122, 13. — Vgl. 1. तर्. तरुसार (तर् + सार) m. *Harz (viell. Bernstein)*: तत्र नेत्राणि (bei der Klavierspritzte) मुर्वाराजतान्नायोररितिदत्पृज्ञमाणितरुसारमयानि (sic) SCRA. 2, 197, 9. *Kampfer* HÄU. 104. तरुस्था (तर् + स्था) f. = तरुभूत् RÄGÄN. im ÇKDRA. NIGH. PR. तरुत् m. *Lotuswurzel* RÄGÄV. im ÇKDRA. तरुणात् n. wohl nur eine unrichtige Schreibung für तरुणक *Schössling* AV. 10, 4, 2. तरुतर् ved. = तरुत् P. 7, 2, 34. तरुप्रस् (von 1. तर्; Padap.: तर्०) nach SIA. *überwindend, rettend*; es könnte subst. n. *Rettung* sein: वं नै॒ इन्द्र रुपा तरुप्रसा (पाण्डि) RV. 4, 129, 10. तर्क०, तर्कीयति (ep. auch med.) DHĀTUP. 33, 107 (अर्हे). 1) *vermuthen, eine Vermuthung aufstellen*: तो समीक्ष्य — तर्क्यामास भैरीति MBH. 3, 2663. R. 5, 18, 22. एवं सा तर्क्यिला MBH. 3, 2889. तथा तर्क्यामि यथाने नाचिरप्रब्रजितेन भवितव्यम् MBKEH. 113, 24. PRAB. 20, 5. DAÇAK. IN BENP. ÇHR. 199, 10. श्रिय तर्क्य केन देवी गता स्यात् sprich deine Vermuthung aus ÇAK. 83, 5, v. 1. न मिद्या मम तर्कितम् *Vermuthung* HARIV. 9467. — 2) *sich in Vermuthungen über Jmd oder Etwas ergehen, hinter Jmd zu kommen suchen, sich eine Vorstellung von Jmd oder Etwas machen*; mit dem acc.: दत्तिणेनाय वामेन कतरेण स्विद्यति । इति मां संगताः म-वै तर्क्यिष्यति शत्रवः || MBH. 4, 1970. शत्रोः सकाशात्संप्राप्तः सर्वया तर्क्यामयम् । विश्वासेयोगो सकृष्टा न कर्तव्यो विरीषणे || R. 5, 90, 10. विधेविलासानव्येश तरंगान्को लिं तर्क्येत् KATHÄS. 26, 18. अत्यहृतमचित्यं च श्रार्त्यक्तिमिद् मया R. 4, 67, 21. नाहं तथा — चरामि लोके यथा वं मां तर्जपते (lies: तर्क्यपते beurtheilst, dir vorstellst) स्ववृद्धा MBH. 14, 913. — 3) *für Jmd oder Etwas halten*; mit dopp. acc.: स हि तो तर्क्यामास द्रृपतो नृपतिः श्रियम् MBH. 1, 6540. द्रृपं न सदृपं तस्यात्तर्क्यामास किं च न 6543. (ताम्) डर्घीता तर्क्यामास दीपामिश्वामिव 3, 2398. तर्क्ये लो म-हृदृतम् HARIV. 11402. वं तावत्कात्मां तर्क्यसि welche hältst du dasir ÇAK. 86, 9. इत्यंभूतं प्रयमविश्वे तामहं तर्क्यामि MEGH. 92. प्रत्येदेशाव (acc.) खलु भवते धीरतां तर्क्यामि 112. संप्रत्येतावतीं शक्तिं गमने तर्क्यामयकम् । देशोनं योजनशतं नवोनं वा न संशयः || R. 5, 1, 56. पूर्वमेव मया राम तर्क्येतस्वम् — महता तेजसा युक्ता गृष्णा उग्रिव दारुषु 4, 11, 9. 3, 27, 22. — 4) *nachsinnen, in Gedanken sich Jmd oder Etwas vorführen, im Sinne haben, an Jmd oder Etwas denken*: तथा तर्क्यतस्तस्य MBH. 3, 1723. दृष्टा तसौकरं द्रृपं तर्क्यामास चित्रधा BHÄG. P. 3, 13, 20. श्रुतानि देवालङ्घनि तर्क्यामास MBH. 3, 2204. सदा व्यैने तर्क्यपते 3, 1895. प्राप्ययो-